

महाराष्ट्र शासन

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०१७/प्र.क्र.१४१/३-अ

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय, मुंबई ४०००३२

दिनांक : २१ जून, २०१८

वाचा -

- १) शासन निर्णय, कृषि व पदुम विभाग, क्र. विघयो-२०१६/प्र.क्र. १७६/४अ, दि. ५ जानेवारी, २०१७
- २) आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र.विप्र-७/डॉ.बा.आं. कृ.स्वा.यो./ बदल/७११/२०१७, दि. २६ ऑक्टोबर, २०१७

शासन निर्णय :-

उपरोक्त वाचा येथील क्र. १ येथे नमूद करण्यात आलेल्या शासन निर्णयातील 'मुद्दा क्र. २४ (vii) आ' मध्ये पुढील प्रमाणे सुधारित केल्याप्रमाणे वाचण्यात यावा.

- (१) ज्या शेतक-यांना नवीन विहीर या घटकांचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांच्यासाठी किमान शेत जमिनीची अट ०.४० हेक्टर असेल.
 - (२) सामुहिक शेत जमिन किमान ०.४० हेक्टर धारण करणारे एकत्रित कुटुंब नवीन विहीर या घटकाचा लाभ घेण्यासाठी पात्र असेल.
 - (३) ज्या शेतक-यांना नवीन विहीर घटकाव्यतिरीक्त जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरींग पंपसंच, वीजजोडणी आकार, शेततळ्यांचे प्लॅस्टिक अस्तरीकरण, सुक्ष्म सिंचन संच या बाबींचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांच्यासाठी किमान शेत जमिनीची अट ०.२० हेक्टर असेल.
 - (४) सदर योजनेअंतर्गत कमाल शेत जमिनीची अट ६ हेक्टर असेल.
२. उपरोक्त वाचा येथील क्र. १ येथे नमूद करण्यात आलेल्या शासन निर्णयातील 'मुद्दा क्र. २४' मध्ये पुढील नमूद करण्यात आल्या प्रमाणे उपमुद्दांचा समावेश करण्यात येत आहे .
- २४ (VIII) कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभीमान योजना या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांना जमिन उपलब्ध करून देण्यात आली आहे अशा शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ प्राधान्यक्रमाने देण्यात येईल.
३. उपरोक्त वाचा येथील क्र. १ येथे नमूद करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये पुढील नमूद करण्यात आल्या प्रमाणे मुद्दा क्र. २९ या मुद्दाचा समावेश करण्यात येत आहे.
२९. सदर योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेला मंजूर करण्यात आलेल्या निधीच्या ३% इतका निधी संकीर्ण/ आकस्मिक खर्चाच्या बाबीसाठी (उदा. जिल्हा परिषद तसेच तालुका स्तरावर संगणक घेण्यासाठी, विविध नोंदवह्या, तपासणी फॉर्म, इतर स्टेशनरी तसेच तालुका, जिल्हास्तरावर बैठकीसाठी लागणारा खर्च व इतर अनुषंगिक बाबीसाठी लागणारा खर्च) खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच सदर योजनेच्या अनुषंगाने शासन स्तरावर व आयुक्तालय स्तरावर झालेल्या बैठकीसाठी लागणारा खर्च जिल्ह्यांना उपलब्ध करून दिलेल्या ३% आकस्मिक खर्चातून चक्राकार पद्धतीने भागविण्यास मान्यता देण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व वित्त विभाग यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०६२०१७३४४७३८०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(च.वि.घायतडक)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत-

- १) मा. मुख्यमंत्री महोदय यांचे अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य , मंत्रालय , मुंबई-३२,
- २) मा. मंत्री (कृषि) यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र राज्य , मंत्रालय , मुंबई-३२,
- ३) मा. मंत्री (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग), महाराष्ट्र राज्य , मंत्रालय , मुंबई-३२,
- ४) मा. राज्यमंत्री (कृषि) यांचे खाजगी सचिव, महाराष्ट्र राज्य , मंत्रालय , मुंबई-३२,
- ५) मा. अपर मुख्य सचिव (कृषि) यांचे स्वीय सहायक , महाराष्ट्र राज्य , मंत्रालय , मुंबई-३२,
- ६) मा. सचिव (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)यांचे स्वीय सहायक महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई-३२,
- ७) मा. आयुक्त (कृषि) , कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे,
- ८) सर्व जिल्हाधिकारी,
- ९) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद,
- १०) सर्व जिल्हा परिषदाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
- ११) महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरीक्षा), मुंबई,
- १२) महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरीक्षा), नागपूर,
- १३) सर्व संचालक / कृषि सहसंचालक, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे,
- १४) सर्व विभागीय कृषि सहसंचालक,
- १५) सर्व जिल्ह्यांचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,
- १६) सर्व तालुका कृषि अधिकारी,
- १७) निवड नस्ती.

* * *